ABM KNOWLEDGEWARE LIMITED

SEI CMMI Level 5 1180 200001:2018 1180 9001:2015 1180 27001:2013 Compliant Software & Services Company Regd. Office: ABM House, Plot No.268, Linking Road, Bandra (West), Mumbai - 400 056, Tel - 91 22 4290 9700, 971 22 4290 9701 (Nr.) L67190H1993PLC113688, Email - egovernance@abminidia.com. Webster - www.abminic

Sr.	Particulars		STANDALO	ONE	С	ONSOLIDAT	(₹ in Lacs)		
No.		Quarter Ended	Quarter ended	Year ending	Quarter ended 30.06,2023	Quarter ended	Year ending		
		(Unaudited)		(Audited)		(Unaudited)			
1	Total Income from Operations (Net) Net Profit/(Loss) for the period	1,921.89	1,638,11	7,058,63	2,231,25	1,807,14	8,479,79		
3	(before tax and exceptional items) Net Profit/(Loss) for the period before tax	368.34	327.17	1,672.93	427.07	278.93	1,851.46		
4	(after exceptional items) Net Profit/(Loss) for the period after tax	368.34	327.17	1,672.93	427.07	278.93	1,851.4		
5	(after exceptional items) Total Comprehensive Income for the period	305.84	246.84	1,288.09	338.15	212.30	1,454.7		
	(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	305.84	246.84	1.295.02	338.15	211.30	1.457.7		
6 7	Equity Share Capital (Face value Rs 5/- each) Reserves (Excluding Revaluation Reserve)	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.11	1,000.1		
В	Earnings per equity Share (of Rs. 5/- each) (Not annualised)			,					
	(1) Basic (Rs.) (2) Diluted (Rs.)	1.53 1.53	1.23 1.23	6.47 6.47	1.56 1.56	1.20 1.20	6.6 6.6		

- (1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings hell on 11th Aug. 2023.
- on 11th Aug. 2023.
 (2) The above is an extract of the detailed format of the Statements of Unaudited Standatone and Consolidated Financial Results
 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements),
 Regulations, 2015. The full format of the Statements of Unaudited Standatione and Consolidated Financial Results are
 available on the Stock Exchange's website at <u>www.bscindia.com</u> and also on Company's website at <u>www.axbmindia.com</u>.

 (3) Figures have been regrouped wherever necessary.

 For ABM Knowledgeware Limited

For ABM Knowledgeware Limited Sd/ (Prakash B. Rane) Managing Director

Leader in providing E-Governance Solution

CENTRUM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1977PLC019986

d and Corporate Office: Level-9. "Centrum House", C.S.T. Road, Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumbai - 400 098.
Tel: 91 22 4215 9000 Email: secretaria@centrum.co.in Website: www.centrum.co.in

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE/CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE

	QUA	ARTER EN	DED JUNE	30,2023			(₹ in Lakhs	
		Standalone						
Sr No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)	Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	
1	Total income from operations (net)	1.615.74	927.95	5,771.77	45.080.95	28.054.27	1.36.549.86	
	Net Profit / (Loss) for the period	1,010.74	021100	3,771177	40,000.00	20,03421	1,30,343,00	
ľ	(before Tax, Exceptional items).	(1,783,29)	(1,856,75)	(7.787,79)	(6,846,28)	(11,422,22)	(17,864,43)	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax	(1,700,20)	(1,000,10)	(1,101,10)	(0,040,20)	(11,766,66)	(17,004,40)	
ľ	(after Exceptional items).	(1,783,29)	(1,856.75)	(7,787.79)	(6,846.28)	(11,422,22)	(17,864.43)	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax	(1,700,20)	(1,000:10)	(1,101.13)	(0,040,20)	(11,722,22)	(17,004,40)	
Ι"	(after Exceptional items).	(1.652,44)	(1,859.93)	(7.237.49)	(6.449.64)	(11,451.89)	(18,293.87)	
5	Total Comprehensive Income for the period	(1,002111)	(1,000,00)	(1,201110)	(0,110101)	(11,101100)	(10,200,01)	
ľ	[Comprising Profit/(Loss) for the period (after							
ı	tax) and other Comprehensive Income (after tax)	(1,651,20)	(1.858,69)	(7.237,30)	(6,441,01)	(11.390,24)	(18,216,95)	
6	Equity Share Capital	4,160,33	4.160.33	4,160.33	4,160.33	4.160.33	4.160.33	
1 7	Reserves (excluding Revaluation Reserve) as	4,100,00	4,100.00	4,100.00	4,100.00	4,100.00	4,100.00	
ľ	shown in the Balance Sheet of the previous year.			39,949,64		_	55.179.45	
8	Earning Per Share (of Rs.1/- each) for			33,043,04		-	33,173,43	
ľ	continuing and discontinued operations)			_	Ι.			
-	1, Basic :	(0.40)	(0.45)	(1,74)	(1,19)	(1,66)	(3,60)	
\vdash	2. Diluted :	(0.40)	(0.45)	(1.74)	(1.19)	(1.66)	(3.60)	
9	Debt -Equity Ratio	1,60	1,32	1.62	1.60	2,40	4.89	
	Debt Service Coverage Ratio	0.24	(0,07)	(0.06)	0.24	(0.07)	1.41	
	Interest Service Coverage Ratio	0.26	(0,74)	(0.07)	0.26	(0.74)	1.30	
	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	
	Capital Redeemption Reserve/Debenture	1901	1811	1901	1401	1901	180	
1 '3	Redeemption Reserve	Nil	Nil	Nil	Nil	Nil	Nil	
14	Net Worth	42.662.27	48.800.22	44,109,97	54,652,88	60,801,00	55,179,45	
	Net Profit After Tax	(1,652.44)	(1,859.93)	(7,237.49)	(6,449.64)	(11,451.89)	(18,293.87)	
	Current Ratio	1,47	1,26	1,74	1.47	1.26	1,74	
	Long Term debt to Working Capital	11.25	15.34	7,10	11.25	15.34	7.10	
	Bad Debts to Account Recievables Ratio	0.01	0.05	0.20	0.01	0.05	0.20	
	Current Liability	0.18	0.23	0.18	0.18	0.23	0.18	
	Total Debts to Total Assets	0.59	0.54	0.59	0.59	1,05	1.77	
21	Debtors Turnover Ratio	2,38	0.64	6.29	2.38	0,64	6.29	
	Inventory Turnover Ratio	NA.	NA.	NA.	NA.	NA.	NA.	
	Operational Profit Margin Ratio	(61%)	(313%)	(64%)	(61%)	(313%)	(64%)	
	Net Profit Margin Ratio	(102%)	(200%)	(125%)	(102%)	(258%)	(238%)	
L-4	THE I TOTAL MANAGER TRANS	(102/0)	(20070)	(12070)	(102/0)	(20070)	(20070)	

Note:
a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Quarterly Financial Results is available on the websites of the company at www.peratrum.co,in. besides the websites of BSE Limited (www.pseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.pseindia.com).
b) The above results were reviewed and recommended by the Audit Committee in its Meeting held on August 12, 2023 and approved by the Board of the Directors at its Meeting held on August 12, 2023.

For Centrum Capital Limiter.

For Centrum Capital Limited Sd/-Jaspal Singh Bindra Executive Chairman

Dated : 12 th August, 2023

PUBLIC NOTICE NOTICE is hereby given to the

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my defin in fined to procribes the Flat No.15 & 15. admension 19.02 Sq. Ft. of 10.00 ft. of 10.

sdl-KanchanPrajapati Advocate, High Court Bombay Office No.1, Jaykumar Agency, Saraswati Mahal Compound, Junction of Ranade Road & Shivsena Bhavan Path, Dadar (West), Mumbai-400028. Mumbai,

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients are in the process of purchasing Flat no. 203, 2nd Floor, Anamika Co-operative Housing Society Ltd., Gowluchham, Mulind Link Road, Goregaon (E), Mumbai-400 oss along with Snato, 15 to 55 (heelinather referred to the said Property) of Mr. Bhrarat Chandrabham Behwal. Late Chandrabham Behwal was the owner of the said Property.

Late Chandrabhan Behwal died intestate on 27/42/22 his wildow died intestate on 27/42/22 his wildow died intestate on 27/42/22 his wildow between 25/42/22 his wildow died intestate on 27/42/22 his wildow between 25/42/22 his wildow his wildow and the sense of the s

Dated 2023

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168) State Bank of India 6th Floor, The International 7,16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020, Phone: 022 - 22053163 / 22053164 / 22053165, E-mail: sbi,05168@sbi,co,in

E-AUCTION SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with providigly of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Quarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the Rules of Security Secu

Sr No	Name of Borrower/ Director/ Guarantor	Total dues for recovery	Description of the immovable properties	Reserve Price (in Rs.)	Earnest Money Deposit (EMD) (in Rs.)	Date & Time for inspection of the properties
1	Mr. Anil Tejbahadur Singh and Mrs. Neetu Anil Singh Address: 2F/004 N G Sun City, Phase-1, Thakur Village, Kandivali East, Mumbal – 400101.	and Mrs. Nectu Anil Singh Croe Seventy Nine Thousand I Flat No 1701 on 17th floor admessuring area 709 sq feet carpet area Address. 2F004 N G The Hundred and Eight floorly as in the redeveloped building, nown as Tapasya Co-operative Hondred Sun City, Phase-1, Thakur on 1008,2023 with further interest Society Ltd. at village Versova SVP Nagar, Four Bunglow, Andheri West, Willage, Kandrival East, in Cheef all expenses, and casts etc. Mumbar – 400055 owned by Mr. Anil Tejeshadur Singh & Mrs. Casts etc. Mumbar 1		Rs 2,11,00,000/- (Rupees Two Crore Eleven Lakh Only)	Rs 21,10,000/- (Rupees Twenty One Lakh Ten Thousand Only)	02.09.2023 From 11.00 am to 1.00 pm
2	Mr. Vinodkumar Kolemcheri Address: 11/13, Vijay Garden, Off Ghodbunder Road, Near Suraj Water Park, Kavesar, Thane (West) – 400607	Rs. 63,48,587.00 (Rupees Sixty Three Lakh Forty Eight Thousand Five Hundred Eighty Seven Only) as on 10.08.2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon	Property ID: SBIN200032424047 Flat No. 11, admeasuring 638 so, feet (carpet area) inclusive of balcony area on the 1st floor, in building no. 13, in the Society known as Vijay Garden CHSL, Ghodbundler Road, Village Kavesar, Dist Thane 400615 owned by Mr. Vinodkumar Kolemberi. Possession: Physical	Rs 1,00,00,000/- (Rupees One Crore Only)	Rs 10,00,000/- (Rupees Ten Lakh Only)	01.09.2023 From 11.00 am to 01.00 pm
3	Mr. Ramgopal Rangu Venkat & Mrs. Vidya Ramgopal Address: C-611, Mridanga, Lokpuram CHS. Pokharan Road – 2, Opp. Hiranandani Meadows, Thane – 400601	Rs. 80,70,299.00 (Rupeas Eighty Lakh Seventy Thousand Two Hundred and Ninety Nine Only) as on 03,04,2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon	Property ID: SBINZ00017068802 Residential VIIIb No. 17, known as "DEMETER", admeasuring carpet area about 87,22 sq. mtrs, With exclusive balcony admeasuring 3,00 sq. mtrs. And exclusive Open Terrace admeasuring 18,12 sq. mtrs. On Sub-Plot No. 17, in the Layout Scheme known as "The White VIIIs Project", Stuated at VIIIlage - Kalmagon, Taluda - Shahaport, District - Thane 421601, owned by Mr. Ramgopal Rangu Venkat and Mrs. Vidya Ramgopal. Possession: Physical	Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakh Only)	Rs. 4,00,000/- (Rupees Four Lakh Only)	02.09.2023 From 12.00 Noon to 02.00 pm
4	Mr. Ramgopal Rangu Venkat & Mrs. Vidya Ramgopal Address: C-611, Mridanga, Lokpuram CHS. Pokharan Road – 2, Opp. Hiranandani Meadows, Thane – 400601	Rs. 78,41,221.00 (Rupees Seventy Eight Lakh Forty One Thousand Two Hundred and Twenty One Only) as on 03,04,2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon	Property D: SBIN200017068900 Residential VIIIa No. 22, known as "GAIA", admeasuring carpet area about 87:22 sq., mits. AVII wax dustwe belcony admeasuring 3.90 sq., mits. ANd exclusive Open Terrace admeasuring 18.12 sq., mits. On Sub-Plot No. 22, in the Layout Scheme known as The White Villas Project, situated at Village - Kallangson, Taluka - Shahapur, District - Thane 421001, owned by Whs, Vilgiva Rangool, Possession: Physical	Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakh Only)	Rs. 4,00,000/- (Rupees Four Lakh Only)	02.09.2023 From 12.00 Noon to 02.00 pm
5	Mr. Ramgopal Rangu Venkat & Mrs. Vidya Ramgopal Address: C-611, Mridanga, Lokpuram CHS. Pokharan Road – 2, Opp. Hiranandani Meadows, Thane – 400601	Rs. 80,01,083.00 (Rupees Eighty Lakh One Thousand and Eighty Three Only) as on 03,04,2023 with further interest incidental expenses, and costs etc. thereon	Property ID: SBINZ00017067282 Residential Villa No. 23, known as "HARMONIA", admeasuring carpet area about 87,22 sq. mtrs, With exclusive belacony admeasuring 3,00 sq. mtrs. And exclusive Open Terrace admeasuring 18,12 sq. mtrs. On Sub-Piot No. 23, in the Layout Scheme known as "The White Villas Project", stuated at Village - Kalmagon, Talikua - Shahapur, District - Thane 421601, owned by Mr. Ramgopal Rangu Venkat, Possession: Physical	Rs. 40,00,000/- (Rupees Forty Lakh Only)	Rs. 4,00,000/- (Rupees Four Lakh Only)	02.09.2023 From 12.00 Noon to 02.00 pm

Possession: Physical
The sauction will be conducted through Bank's approved service Mis MSCT List, at their web portal https://www.mstcecommerco.com/auction/home/lapplindox.jsp. The interested bidders shall ensure that they get themselves replaced on the e-auction website and deposit earnest money in the virtual wallet created by service provider as per guidelines provided on https://lbapi.n and https://lbapi.n and https://lbapi.n and https://lbapi.n and https://lbapi.n and https://lbapi.nsalc. https://lbapi.na.nd.https://lbapi.ni.na.nd.https://lbapi.na.nd.https://lbapi.ni.na.nd.https://lbapi.na.nd.https://lbapi.ni.na.nd.https://lbapi.na.nd.https://lbapi.ni.na.nd.https://lbapi.

Date: 13.08.2023 Place: Mumbai

Date: 10-08-2023

Place: Neral

Porient CIN-L22219MH1987PLC042083
Registered Office: L31, MIDC Tarapur Industrial Area, Boisas-40156, Dist. Pallyan (Maharashtra)
Website: www.orientpressitd.com,
Email: Share@orientpressitd.com

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL

			(₹in Lacs	s, except pe	share data
		Quart	er Ended		Year Ended
Sr. No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
NO.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (Net)	4,150.69	4,869.95	4,140.54	17,171,72
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(91.93)	74.58	(165.62)	(441.85)
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(91.93)	74.58	(165.62)	(441.85)
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(65.78)	55.82	(121.34)	(338.51)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(64.62)	57.14	(116.78)	(332.09)
6	Equity Share Capital	1,000.00	1,000.00	1,000.00	1,000.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	-	-	-	5,917.64
8	Earnings Per Share (EPS) (of ₹ 10/- each) *				
	(a) Basic	(0.66)	0.56	(1.21)	(3.39)
	(b) Diluted	(0.66)	0.56	(1.21)	(3.39)
	* Not annualised				

Date : August 12, 2023 Place : Mumbai

- Notes:

 (1) The above is an extract of the detailed format of the Financial Results for the Quarter ended June 30,2023 filed with the Stock Exchanges under Regulation 35 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results is available on the Stock Exchange websites, www.bseindia.com and www.nseindia.com and nor the Company's website, www.orentpresslid.com
 (2) The above unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on August 12, 2023.
- (3) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards). Rules, 2015 (Ind A5), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013, and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- (4) The Previous period / year figures have been regrouped, rearranged and recasted, wherever necessary to make them comparable.

Sd/-R.V. Maheshwari Chairman & Managing Director DIN: 00250378

IRONWOOD EDUCATION LIMITED
(Formerly known as GREYCELLS EDUCATION LIMITED)
Regt. Office : KHIL House, 70-C Nehr Road, VIP Parls (ESS), Mumbai - 400 099
CIN NO: L599 (MH1983PLC030838 Websile: www.ironwoodword.com
Email ID-cs@jinowoodword.com
Ontact No. 02-26681834
UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2023

_	(/1)	i luiciis, (excepi s	nare ana per sin	are dula, onicss	omerwise sidied/
Sr.		Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
No.		30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Revenue from operations	94.94	52,36	67.93	236.98
2	Profit/(loss) before share of profit/(loss) of joint				
	ventures, exceptional item and tax	(41.03)	(70.16)	(41.04)	(192.36)
3	Profit/(Loss) before share of profit/loss				
	of joint ventures and tax	(41.03)	(70.16)	(41.04)	(192.36)
4	Net Profit / (Loss) for the period	(41.00)	(66.96)	(40.77)	(188.34)
5	Total Comprehensive Income / (Loss) for the period	(42.13)	(64.71)	(26.30)	(150.72)
6	Paid-up Equity Capital				
	(Face Value of Rs.10/- per share)	790.77	790.77	790.77	790.77
7	Reserve Excluding Revaluation Reserve	-	-	-	393.08
8	Earning Per Share (of Rs.10/- each) (not annualized)				
	(1) Basic	(0.52)	(0.85)	(0.52)	(2.38)
	(2) Diluted	(0.52)	(0.85)	(0.52)	(2.38)
Ma	for:				

Notes:

1 The above financial results were reviewed by the Audil Committee and have been approved by the Board of Directors a tist meeting held on 11th August, 2023, The statutory auditors have carried out the limited review of the results. These financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard Rules 2015, Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013. The date of transition to his AS is 1814Apt, 2015. These results have been prepared in accordance with Regulation 3 of the SEGII classing.

3 Brief of Standalone Financial Results for the quarter ended 30th June, 2023

Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended
	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations	25,31	45.89	27.44	125.89
Profit/(Loss) before tax	(38.37)	(14.02)	(31.78)	(94.27)
Profit/(Loss) after tax	(38.34)	(10.82)	(31,51)	(90,26)
Total Comprehensive Income/(Loss)	(38,58)	(8,58)	(31,75)	(88,73)

The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2023 filed with the Stock Exchange under the Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the standalone and consolidated Financial Result for the quarter ended 30th June, 2023 are available on the website of the company waw.convocodord.com and on the stock exchange website www.bsendia.com

vw.bseindia.com. For and on behalf of the Board Sd/-

Authorized Officer

Axis Bank Ltd.

Place : Mumbai Date: 11th August, 2023

Sd/-Nitish Nagori Managing Director DIN: 09775743

//Registered Office:- Axis Bank Limited. "Trishul", 3rd Floor, OppSamartheshwar Temple, Near Lew Gorden Elisbridge, Ahmedahud – 380006.
Branch Address - Axis Bank Ltd. 3 rd Floor, Gligaplex, NPC – 1, TTC Industrial Area, Mugalsan Bood, Airdl, Kan Humbal – 900 708.

RULE 8 (1) POSSESSION NOTICE (For Immovable Property)

Whereas the Authorized Officer of Asis Bark Ltd, under Sociation for Sociative Conference of Assess and Enforcement of Security Interest Act 2002) herein after referred as "said Act") 6 in sexicise of powers conferred under Section 13 (12) and with nie 3 of the Security Interest Enforcement Mass 2002. has issued Demand Notice as mentioned below, under Section 13 (12) of the said Act, calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgaggers/Guarantors, as per details given below, to repay the amounts mentioned in the respective Notices within 60 days from the date of the respective Notices and the Act calling upon the concerned Borrowers/Guarantors/Mortgaggers/Guarantors, Anotices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/ Mortgaggers/Sucretications within 60 days from the date of the respective Notices are hereby given to the Concerned Borrowers/Guarantors/ Mortgaggers/Sucretications within 60 days of the profession of the Section of the Proposed Powers/Guarantors and the public of the amounts, notices are hereby given to be concerned Borrowers/Guarantors/Mortgaggers/Guarantors in particular and the public of period that the undereigned has taken Physical Possession of the properties active the concerned Borrowers/Guarantors/mortgaggers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the concerned properties and any dealing with the said properties with the subject to the charger of Avis Bank Ltd for amounts mentioned below.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to referent the secure dassess.

Sr. No	Name / Address of the Borrowers/Co- borrowers/Mortgagors/G uarantors	Outstanding Amount (Rs.)	Date of Demand Notice Date of Possession	Description of Immovable property
	. 1) SHABINA MUKHTARAHMED KHAN, (Borrower /Mortgagor), 2) OWESH MUKHTAR KHAN (Co- Borrower/Mortgagor/Gu arantor/GPOA)	Two Lakhs Ninety Seven	10.08.2023	FLAT NO. 302. ON THE 3RD FLOOR THE BUILDING KNOWN AS "KRUSH KUNJ APARTIMENT". NEAR NEF VIDHYA MANDIR SCHOO CONSTRUCTED ON PLOT NO. SURVEY NO. & HISSA NO. 170, MOI MANDAPUR, NERAL WEST, TAL KARJAT, RAIGAD-410101. ADMEASURING: 407 SQ. FT_CAR AREA.
2.	1) RAMASHRE DURJAN JAISWAR, (Borrower /Mortgagor)	One Lakh Eight Thousand Seven	10.08.2023	FLAT NO. 103, ON THE 1st FLO ANAMAD PARK, CONSTRUCTED PLOT NO 7, SURVEY NO 51, HAJ, NAGAR, VILLAGE — BOPELE, —KARJAT, RAIGAD-410201 ADMEASURING: 5.22 SQ. MT CAPBOARD ATEA — 1.46 SQ. MTRS, SAREA 7.89 SQ. MTRS CARPET.
3.	1) RAISA SHAKIL AHMED SHAIKH, (Borrower /Mortgagor), 2) JAMIL AHMED FAKIR MOHAMMAD SHAIKH (Co-Borrower /Mortgagor/Guarantor/ GPOA)	Rs.21.53.135/- (Rupees Twenty One Lakhs Fifty Three Thousand One Hundred & Thirty Fivo Daly being the amount due as on 02.02.02.02 (pagther with further interest theron at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.	10.08.2023	FLAT NO. 302, ON THE THIRD FLOOR THE BUILDING KNOWN AS KRISH VALLEY CONSTRUCTED ON THE LU BEARING SURVEY NO 169 PLOT NO. AREA ADMEASURING AT ABOUT SO. MITS, LYBIN AND STUATED A THE REVENUE VILLAGE MANDAP DILKAP COLLEGE ROAD, NER TALUKA-KARJAT, DIST- RAIG, 410101.
4.	1) SHAHABUDDIN KHAN, (Borrower /Mortgagor), 2) GUDIYA SHAHABUDDIN KHAN (Co-Borrower /Mortgagor/Guarantor/ GPOA)	Rs.21.45,663/- (Rupees Twenty One Lakks Forty Five Thousand Six Hundred Sixty Three Oaly) being the amount due as on 22.03,2022. Logether with further interest thereon at the contractual rate plus all costs, charges and expenses till date of payment.	10.08.2023	FLAT NO. 322, ON THE 2nd FLODR WING, IN THE BUILDING KNOVIN "AM AP R PE ET BUILDING KNOVIN MAMDAPUR, DILKAP COLLEGE RO N E A R A M A R J Y O T B L D CONSTRUCTED ON LAND BEAS SURVEY NO. 148, HISSA NO. 10 6 NERAL EAST RAIGAG-410101 A D MEA S URIN G: 30.34 S MITS CARPET - BALCONY 8.25 MITS CARPET - BALCONY 8.25

सांकेतिक कब्जा सूचना शास्त्रा कार्यालय : आयसीआयसीआय बैंक लि., कार्यालय क्रमांक २०४–जी, २ रा मजला, रोड क्र. प्लाटि Bank प्लाट क्र. बी−३, वायकाय आयटी पार्क, वागके इंडस्ट्रियल इस्टेट, टाणे, महाराष्ट्र-४०० ६०४.

मिनते होते. पोर्चन प्रेम परिचेह करणाम कर्दरा असमर्थ इत्त्याने, कर्नदार आणि सर्वसामान्य वन्तेस बाढ़में सूचना देणात रेते की, निन्तवासमिकारीमें खाली वर्णन करण लिन्दा मिक्कालीना मांबेहिक करका व्याना तिला प्रदान करणाव आलेल्या अभिकारीमा वागर करून सदर अकटणा कला १३(४) अंतरीस सहावन्यता कथा विच्या ६ अन्ये प्रात्तील नसूद तारविस मेहला आहे. सिशेलः कर्यदार आसीमसम्बन्ध करेसा माझे हाशार हेप्या वेती की, स्टर सिक्काल मताही व्यवहार कर ने आणि स्टर मिक्कालीमी करणाव आहोता सोजनाही व्यवहार आसमीआसमीआसमीआस ब्रेक सिमेटेडक्या मासअसी राहिल

अ. क्र.	कर्जदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	मिळकतीचे वर्णन/ सांकेतिक कञ्जाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेतील रक्कम (रू.)	शाखेचे नाव
t.	कांचन संजय पांडे आणि संजय वही पांडे - एलबीएमयुएम००००५१५५१२८	ता. पत्रवंत, जि. रायगड, पत्रवंत – ४१०२०७ येथील कोबनाव्हेळे पत्रवंत तळांजा फेज १, येथील सब्हें क्र. १/३, १/४, १/७, १/७, येथे स्थित वयू ग्रिस्त च्या संपूर्ण प्रकल्यामध्ये फेड १ स्थील बांपकामित तक्रमञ्जा, इमारत क्र. १, जिंग आग च्या स्टील्ट, पर्लेट क्र. आव	मार्च ०९, २०२३ ह. १२,२४,११७.००/-	मुंबई
₹.	निशा संजय विश्वकर्मा आणि संजय राजेंद्र विश्वकर्मा-	००१. / ऑगस्ट ०७, २०२३ पलॅट क्र. २०२. दूसरा मजला, ए विंग, इमारत क्र. ३, ओम साई कॉम्प्लेक्स, सर्व्हें क्र. १०९, हिसा क्र. २, बेटेगाव, बाईसर पूर्व, बोईसर	मार्च २३, २०२३ क. १४,८१,४३८,५२/-	विसार
э.	एलबीव्हीआरआर०००४००६४७२ प्रशांत वसंत पवार आणि प्रगती प्रभाकर सावंत – एलबीएमयुएम००००५३५७९६१	४०१ ५०१/ ऑगस्ट ०७, २०२३ पस्टें क्र. ४०६, ४ था मजता, ''चैतन्य भाग कॉम्प्लेक्स निर्मल शकी'' बी विंग सिटी सब्हें क्र. ७१३ ७१९ ७२३ ७२६ एलॉट क्र. ४ ते १४ लोजी रेल्ले स्टेशन गाव लोजी खोपोसी- ४१ ०२०३./ ऑगस्ट ०७, २०२३	मार्च १५,२०२३ क. १२,३८,८३६.९९/-	मुंबई
٧.	रवी व्ही कुंदर आणि विनया आर कुंदर- एलबीटीएनई०००४१५८६५२	पर्लेट क्र. २५०४, २५ वा मजला, विंग १२, इमारत १३ आमरा क्लॉरियंट कंपाउंड बाळकुम गाव ठाणे कोलप्तात रोड, ठाणे पश्चिम, ठाणे येथे बांध्य्यात आली आहे४००६०८./ ऑगस्ट ०८, २०२३	एप्रिल ०४, २०२३ ४. १,००,८३,९२१.८६/-	ठाणे
۷,	सुधीर यशवंत सुर्वे आणि श्री. यशवंत रामचंद्र सुर्वे- एलश्रीएमयुएम००००७५१५०९	गांव आकुर्ती (बोरियली) कांदिवली पूर्व, मुंबई - ४०० १०१ येथील अशोक चक्रवर्ती गेंड च्या सब्हें क्र. १८, चा भाग असलेल्या सीटीएस क्र. १२२ वेथे स्थित साई ऐश्वर्या अगा ज्ञात इमारतीच्या ५ व्या मजन्यायर फर्नट क्र. ५०३, मोजनील ६२५ ची. फू. चटई क्षेत्र बिस्टउप क्षेत्र १९,७ ची.मी./ ऑगस्ट ०८, २०२३	फेब्रुवारी ०६, २०२३ र. ९,१४,९३३.१७/-	मुंबई
ξ.	विनया आर कुंदर आणि रवी वही कुंदर - एलगीटीएनई००००४१५९४६४	पलॅट क्र. २०७, २ रा मजला, ए विंग, देव आशिष अमृत नगर, लिटिल पलॉवर स्कूलच्या मागे, सीटीएस क्र. २७, अमृतनगर, गाव चाटकोपर	मार्च २३, २०२३ इ. ४२,६९,११५.४७/-	ठाणे
۱٥.	पौर्णमा विनायक लोखंडे आणि विनायक प्रभाकर लोखंडे- एलबीकेएलवाय००००५०८०८९०	परिचम, ता. कुली, मुंबई- ४०००८६/ ऑगस्ट ०८, १०२३ पल्टे क्र. १००५, १० चा मजला, विंग आकंते बिल्डीबी टाईप १६, फेज ४ किंग्स्टन, मोहन उपनगर, अध्यापा मंदिरासमोर, गाव चोजखटवली, अंबरनाथ परिचम, ठाणे- ४२१५०१/ ऑगस्ट ०८, १०२३	मार्च २७, २०२३ ह. ३२,३३,६८९.००/-	कल्याण- मुंबई
۵.	योगिता विद्वल डेरे आणि सुशीला बिद्वल डेरे- एलबीएमयुएम००००५४७७०१४	रुपर- कार्यालय क्र. ६१५, सहावा मजला, मध्यवती सुविधा इमारत, फळवाजार, भूखंड क्र. ३ च ७, गट क्रमांक ७६६, सेक्टर १९, एपीएमसी, तुमें, वाशी, ठाणे ४००७०५/ ऑगस्ट ०८, २०२३	एप्रिल २८,२०२३ इ. १,६६,६९,८६३.००/-	मुंबई
٩.	जसप्रीत सिंग पाबल आणि अस् सलुजा – एलवीएमयुएम००००४०८१६२२	फ्लॅट नं.४०६, ४था मजला, ची विंग, ''दलनी शेल्टर'' येथे स्थित (पूर्तीची इमारत क्र. ९ आणि कार्लिट्री) लिंक रोड. समोर, ओशिवरा बस डेपो समोर लिंक रोड, गोरेगाव पश्चिम मुंबई- ४००९ ०४./	एप्रिल ०४,२०२३ ह. ८७,२६,२०५.२४/-	मुंबई
?o.	शांतीलाल एम छाजेड- एलमीटीएनई००००२४८५०८२	ऑगस्ट ०८, २०२३ फ्लॅट क्र. ३०२ तिसरा मजला, ए विंग, विल्डिंग टाईप ए, सिम्को सिद्धिकायक, सब्हें नंसर ५/२ पायकी, निजामपूर शहर, गाव नारगोली, भिवंडी ठाणे – ४२१ ३०२/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च १८,२०२३ ह. २२,८९,८५३.००/-	ठाणे
११.	मोशिम निशार शेख आणि मोहम्मद निसार एस शेख- एलबीएमयुएम०००५२३२०९३	प्लंट क्र. ए/१०२, १ ला मजला, हिमगीरी को-ऑप. हाऊ. सोसा. लि., सर्व्हे क्र. ११८ (भाग), सीटीएस क्र. ३३२७/ए/१ (भाग), गट क्र. ७, मालवणी, मालाड पश्चिम, मुंबई – ४०००९५/ ऑगस्ट ०८,	मार्च ३१,२०२३ ह. ३८,६८,८२२.०७/-	मुंबई
१२.	प्रमाली सृद आगि महेंद्र सृद- एलबीएमयुएम००००२९०८४३४	२०२३ सर्ट क. ११०३, ११ वा मजला, वो-स्थित, मधुपुरी अपार्टमेट को- ऑपारिटक हार्डासेग सोसायटी लि., गोखले रोड, सेंट जोसेफ हायसकूल जवळ, सर्ल्ड क. ८१की (भाग), सीटीएस क. १०१७, फिला मार्फेट जवळ, डहाणुकरवाडी, कांदियली पश्चिम, मुंबई- ४०००६७/ ऑसस्ट ०८, २०२३	एप्रिल २८,२०२३ হ. হ८,४७,९२६.००/-	मुंबई
?3.	अब्दुलहकू सिराजुलहकू शेख आणि न्इलहकू सिराजुलहक शेख आणि इनामुल हक सिराजुलहक शेख-	प्लॉट क्र. ७०३, ७ वा मजला, विंग - बी, विलिंडग क्र. ३३, सफा मारवाह अपार्टमेंट सीएचएस लिमिटेड, दुसेरा पार्क समोर, पठाणवाडी, मालाड (पूर्व), मुंबई-४०००९७/ ऑगस्ट ०८, २०२३	एप्रिल १३,२०२३ ह. २१,०६,८९४.५८/-	मुंबई
? ¥.	एलबीएमयुएम००००२४२६१२४ आनंद पावलास पत्रारे आणि प्रियांका अनिल साळथे- एलबीपीयुएम००००५७०७१६१	वाघोली, हवेली, पुणे – ४१ २२०७ च्या नवीन गट क्र. १४२४, जुना गट क्ष. २४२० आणि चुने सक्ष. ३४४/५, तुब्दी क्ष. २०, मधील अल्ला होस को न्योगिटिक हाकिमा सामायद्री ति., जा विशेष क्र. १थीं, (पूर्वता प्रमाणपात नुसार विल्डिंग क्र. वी) (ग्रामपंचावत वाघोली मालमता क्ष. २/१३५५) ४ श्रा मजला, पलंट क्र. ४०३/ ऑगस्ट ८८, २०३४	एप्रिल २६, २०२३ इ. २०,०८,०९९.००/=	पुणे
9 4.	ललित गोविंद जावळे आणि शारदा गोविंद जावळे - एलमीपीयुएन००००५३१३८८७	फ्लॅट क्र. ३०३, तिसरा मजला, सी बिंग, साई विश्या, राक्षेवाडी, पुणे – ४१ ०५०५/ ऑगस्ट ०८, २०२३	एप्रिल ०५, २०२३ ठ. १३,३१,९५७.००/-	पुणे
₹ ξ.	निलेश दशस्य दळवी आणि सौ. रजनी दशस्य दळवी आणि एजाज कोतवाल - एलबीपीयुएन००००९७९४५२	प्लॉट क्र. २५, स.क्र. ११६/१०२१६००१५३ ए/१ (सीटीएस क्र. २७५२) येखडा येथे स्थित डी.एस. आंगण बिल्डिंग च्या तक्रमञ्ज्यावर फर्नेट क्र. १, मोजमापित ५६,६७ ची.मी. बिल्डअप किंवा १९० ची. फू. बिल्डअप + ५५,७४ ची.मी. किंवा ६०० ची.	मार्च २७, २०२३ इ. २,५९,४८६.००/-	पुणे
? to.	शशिकांत अशोक तावडे आणि चायजा शशिकांत तावडे- एलमीपीयुएन०००५५९११४३	फू. गार्डन क्षेत्र/ ऑगस्ट ०८, २०२४ पस्टॅंट क्र. ०१, तळमजस्ता, इमारत- सी. बी- विंग, सब्हें क्र. २६७/३ एस ४, निकुंत हाइट्स, राक्षेवाडी, राजगुरुनगर, ता. खेड, गुणे- ४१०५०४/ ऑगस्ट ०८, २०२३	मे ०६, २०२३ इ. १७,७६,७२३.००/-	पुणे
₹ ८ .	शुभांगी आनंदा पाटील आणि आनंदा यशवंत पाटील- एलबीपीयुएन०००४७४९२०९	पर्लट क्र. ३६, २ रा मजला, इमारत- ए३, टाकनशिय- ''द्वारका'', गट क्र. १२२ आणि १२३, गाव- महाख्यें, चाकण- तक्रेगाव रोड, तालुका-खेड, पुणे-४१ ०५०१/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च १७,२०२३ इ. २,०४,७३६.००/-	पुणे
१९.	सुनील अरुष तायडे आणि पूजा उमेरा दीक्षित- एलबीपीयुएन०००५५५७७८१	पर्लट क्र. ८०४, ८वा मजला, विंग/विल्डिंग- ई, प्रिस्टाइन सिटी- क्रेफ, फेज- ॥, एसआर क्र. १५७ फ्रिस्टाइन सिटी बॉफ-विल्डिंग इवाकोरी पुणेसर नंबर १५७ गाव- बकोरी, तालुका-क्रलेली, पुणे- ४११००१/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च ०८, २०२३ ह. १५,८२,१३४.००/-	पुणे
₹o.	सुनीता दत्ताराम आखाव आणि सोलाचना दत्तात्रय आखाव - एलबीपीयुएन०००००५४१६४९	पर्लेट क्र. ई-५०३ आणि ५०४, पाचवा मजला, इमारत क्रमांक-ई, तनिष्क, सर्व्हे क्रमांक-४/६, खराडी नगर, मुंडवा बायपास, पुणे- ४११,०१४/ ऑगस्ट ०८, २०२३	एप्रिल १९,२०२३ १. ६,५८,३०२.००/-	पुणे
२१.	विकास विजयकुमार नागराळे आणि दीपा विकास नागराळे- एलबीपीयुएन००००५३४६९६५	ष्टिट क्र. २०२. ट्रस्स मजला, प्लॉट मं. २०, श्री अचार्टमेंट, बनशी नगर तळेगाब, दामाडे. इंद्रायणी कॉलेज जबळ, पुगे- ४१ ०५०६/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च१५, २०२३ इ. ३१,६८,९०२.००/-	पुणे
२२.	वैभव विजय आव्हाड आणि विजय माधवराव आव्हाड- एलबीएमयुएम००००५३७३५८३	पर्सट क्र. ००२, तळमबला, ई विंग, कासा लेकसाईड, लेक शोर ग्रीन्स, लोवा पतावा, सक्तें क्र. ६९/६, ७०, ७०/ए+बी, ७३/२, १५०/६, ७, ८, ९, १०ए, १०वी आणि मोरे, खोणी, डॉविवली पूर्व, ज्ञान-४२१, ठ०// ऑगस्ट ०८, २०२३	मार्थ २३, २०२३ इ. ३९,९३,५१२.००/-	मुंबई
₹₹.	प्रदीप बन्सीलाल सोनेसर आणि संगीता बनसोडे- एलमीएमयुएम००००५२३२३०२	गाव पाले, ता. आणि नींद्रमी उपितन्हा अंबरनाथ आणि जिल्हा ठाणे	मार्च ०९, २०२३ क. १९,२८,०७८.००/-	मुंबई
₹४.	अहिल्याबाई बाळासाहेब गव्हाणे आणि सुरेश बाळासाहेब गव्हाणे – एलमीकेएलबाय००००५१६६६११	पत्तंट क्र. ५०४, ५वा मजला, ब्ल्बेल पनबेलकर भूमी, फेज-२, बिल्डिंग क्र.१३, गाव खरवर्ड, एस्सार पेट्रोल पंपाजवळ, एस. नंबर २७, बदलापूर पूर्व, बदलापूर-४२१,५०३/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च २७, २०२३ इ. २३,४५,१२८.००/-	कल्याण- मुंबई
₹4.	संजय राजेंद्र विश्वकर्मा आणि विशा संजय विश्वकर्मा- एलबीएमयुएम००००५१७२८३८	प्लंट क्र. २०२, दुस्सा मजला, ए विंग, बिल्डिंग क्र. ३, ओम साई कॉम्प्लेयस, सीनियर क्र. १०९/१, २ आणि ३, बेटेगाव, बोईसर पूर्व, पालघर ४०९५०१/ ऑगस्ट ०७, २०२३	मार्च ३१,२०२३ स. १,९५,१९०.००/-	मुंबई
₹.	रर्वीद्व शोभानाथ पाल आणि अमरावतीदेवी शोभानाथ पाल आणि उमेश एस पाल- एलबीएमयुएम००००३४६६२९९	पर्शेट क्र. ३०४, तिसरा मजला, सी-विंग, ''आदित्य रॉयल'' नावाने ओळखती जागारी इसारत, पुतील शिवायकी कॉम्प्लेक्स, सन्त्रें क्र. ४४०, हिसा क्र. ८, गाय चिव्यलोली, ता. अंबरनाथ, ठापे - ४२९५०१ / ऑगस्ट ०९, ४०२३	मार्च २३, २०२३ इ. १२,५९,११३.००/=	मुंबई
₹ ७ .	धीरज विजय तिडांगे आणि प्रियांका वतन अभंगे- एलमीटीएनई००००५३५८०५३	पर्लेट क्र. ७०१, ७वा मजला, योगी निवास मिल्डिंग नं १०, पटेल प्रयोशा, फुले नगर, सर्व्हें क्र. ३९ ए, जुना हिसा नंबर १(पी), नवीन हिसा नंबर १-ए, गाव जबसई, ता. अंबरनाथ, अंबरनाथ पश्चिम, ठाणे	मार्च २६, २०२३ इ. १८,६२,८५८.२१/-	ठाणे
२८.	सना जी इनामदार आणि शाल्मली राजीव देशमुख- एलमीएमयुएम००००२११६८८७	- ४२१ ५०१ / ऑगस्ट ०९, २०२३ पस्टें क्र. २०२, २ रा मजता, बी२ बिल्डिंग, एक्सिक्रिया हिंजवडी रोड, गट क्र. १, गाव बेंबडोडाळ, ता. मावळ, पुणे - ४१ ०५०६/ ऑगस्ट ०८, २०२३	मार्च २३, २०२३ इ. ११,४५,६३३.००/-	मुंबई
२९.	अमोल साहेबराव भिलारे आणि इंदूबाई	पलॅट क्र. २११, २ रा मजला, डी-टाइप बिल्डिंग क्र. ३, स्वप्पलोक नगरी बिल्डिंग क्र. ३, सर्व्हें क्र. ५/४/१ ते ५/४/२० आणि ३०/६,	एप्रिल १३,२०२३ ३. १०,०७,१८४.००/-	पुणे

रूल्स, २००२ प्य दिनांक : ऑगस्ट स्थळ : महाराष्ट्र अायसीआयसीआय बँक लिमिटेड

FLOMIC

सीआवार : एल-१९००प्रामाचश्र-१र्राणालसी०२४३४० मों. कार्यालय : ३०२ स्पेन स्लंक मार्क, १,४०, ओभी कुली रोड, ओसी पुर्व, मुंबई ४०००६३, मारत प्रोन ऋ०२२–५७३२२३५, सेन्स आपर्वी: Homo@llomicgroup.com ३० जुन, रोजी संपलेल्या नियाहीकारिता अलेखाप्यसिक्क अलिपन विनायि निकक्तांचा उतारा

तपशील		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
	३०-जून-२०२३	३१ -मार्च-२३	३०-जून-२२	३१ –मार्च-२३
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनात्न एकूण उत्पन्न	5273.54	७५२२.४०	१३९५७.१७	४२२३७.८०
इसर अमध	₹८.५६	804.96	89.98	२६०.२२
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्वीपूर्वी)	१२८.२६	१२३.९१	830.98	१२७९.५८
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर (अपवादात्मक आणि/किंबा अनन्यसाधारण बार्वनितर)	98.98	66.88	328,36	988,30
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(१३.६२)	\$.58	(१.५७)	(१.०६)
समभाग भांडवल	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४	१८१६.८४
प्रति समभाग प्राप्ती (रू. १०/- प्रत्येकी)				
१. मूळभूत	0.42	0.86	8,100	4.22
२. सीम्बिकृत	0.49	0.86	8,1919	9.99

वचार भागाता भरूनव बना (प्रस्तार आधारणात्मक अंत्र इस्तारा के तावाकास्तरम् एक्सान्य, एव्यूर जा त्यूराचार वेड आगि सामी अंत्र इ.स. मीआजआरी, सीएकडी एक्सारी एरंडर दिनासित होते. १८६ ते इसे ता तर्दी एक्सान्य के सार्व केरेन्द्रान विसासी तेत निक्षण दरिव एरंडरवार विवासचाचा एवं उतारा आहे. ३० चून, २०३२ राजी अपलेल्या विसीस निकर्ष व साहिक्सानास्त्र दिया उताय विवास रहित एरंडरवार विवास विसास क्षानित होते. १८६ ते इसे साहित होते होते.

पुरान तथ | 0.50,239.93 |

पुर्वका मालानमा | गामण देवलेल्या मालानमंत्रा तथाविष्ट |

प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्राप्त | प्

30.0६.२०२३ पर्यंत लागू नसलेले व्याज 6,38,764.53 17,475.40

युक्तियन वेंक () Union Bank अपन्य प्राप्त शाखाः पताः तव्यमवताः, नंदश्मल शांगिग कॉम्प्लेसस्, जामने राइ. सर्वः नं. ४९/२, प्लारं नं.८, पहः, ता.जामने, वि. बळगांव मोचा. 8369846520, दीनन- ubin054652@urionbankofinda bank

कर्जद्राम अ. श्री. संदेश कृष्णा न्हाची पत्ता: मु.पोस्ट पहुर, ता.जामनेर, जि.जळगांव-४२४२०५. ब. श्री. सचिता संदेश न्हाची पत्ता: मु.पोस्ट पहुर, ता.जामनेर, जि.जळगांव-४२४२०५.

सुविधेचा प्रकार प्र गृहकर्ज 465206650023115

वैक ऑग़ बड़ीदा वंदिषय शाखाः #६, जेन नल, Bank of Baroda व्याप्त व्याप्त वंदिष्य शाखाः स्था, जेन नल, वंदिष्य १४०० १६ व्याप्त व्याप्त १४०० १६

स्ति स्वार्थित (प्रित्य प्राप्त) (प्राप्त प्राप्त) इंदर (प्राप्त) काला, २००३ था नियम ८(१) व्याजनी, किल्लामार्थना, वेक वार्थ कामार, वेक वार्य कामा, वार्य वेक वार्य कामा, वेक वार्य कामा, वार्य वेक वार्य कामा, वेक वार्य कामा, वार्य कामा, वार्य वेक वार कामा, वार्य वेक वार वार्य कामा, वार्य वेक वार वार्य कामा, वार्य

सही/-प्राधिकृत अधिकारी बैंक ऑफ बडोदा

मागणी सुचना कलम १३(२) अंतर्गत

6.56.239.93 एकुण देव 6,56,239.93 AU ह्यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

(शेडपुल कमिशंजल बैंक)
(शेडपुल कमिशंजल बैंक)
(सीआयएन: एल३६१११आस्त्रे११९६पीएलसी०११३८१)
नॉदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अन्नमेर रोड, जयपूर-३०:

परिशिष्ट IV [नियम ८ (१) पहा)] कञ्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)

परिशिष्ट (४ [स्वयम ८ (१) परा)] केञ्जा सूच्या (स्थावर मिळवाजीकारीता) ज्याजती, नियस्तावर्धिकारी पुरा सांत्र प्राराचनात्र बेक लिपिट (शिक्षण्ड कर्माजिका शिक्षण्ड) प्रारांक्त अधिकारी अहं हिस्स्त्रण्य अंत्र केश क्रियाली कर्माजिक स्थाविक शिक्षण्ड (अहं प्रारांक्त कर्माजिका शिक्षण्ड कर्मिकारी अहं क्रियाली अहं कर्मिकारी अहं कर्मिकारी अहं कर्मिकारी अहं कर्मिकारी अहं कर्मिकारी अहं कर्मिकारी कर्मिकारी कर्मिकारी हरित्रण (प्रकारीकेट (अहंस, १८०२ (५० स्वार्ग कर १८००) आपनी आणि करता १३(१२) आध्येक प्रारांक्त कर्माक्त स्थावर क्रियाली कर १८०० व्यक्तिकार क्षाव्य अधिकाराज वारण करून परंद सूर्यन्ता तास्त्रकारम् १००० व्यक्ति क्ष्या प्रकार कर्मिकारी अधिकाराज वारण करून परंद सूर्यन्ता तास्त्रकारम् १००० व्यक्तिकार क्ष्यानी कर्माक्त स्थावर व्यक्तिकार क्ष्यानी कर्माक्त स्थावर व्यक्तिकार्य कर्मिकार स्थावर कर्मिकार कर्मिकार स्थावर प्रकार कर्मिकार कर्मिकारी कर्मिकार कर्मिकार कर्मिकारी कर्मिकार कर्मिकार कर्मिकारी कर्मिकार कर्मिकारी कर्मिकार क्षाव्य क्षाविकार क्षाव्य क्षाविकार क्षाव्य क्षाविकार क्षाव्य क्षावर क्षाव्य क्षावर क्

स्थावर मिळकतीचे वर्णन

प्लांट लेगाता पत्तर्ट क्र. २१/डी/५२१, सिर्दोमण्ड २१, डी प्रमुख्य ए को-ऑप हाउसिंग सोसावटी दिन अंधेये पूर्व, वाई बामा मंद्रित, राज्यं नाम, सुंचं प्रशाप १८००३२ वेचे किल सिक्कत को सिक्त सिक्तांश्री/वार्तिक्वल कार्या/सावार्त्य, प्रस्तुत्व आणि प्रकार्योच कार्व ते प्रकार्या कार्तिक दिस्ताः, मोन्नापीत २१३ चीरस पूट, इतमा मुखावयाचा माग्ने घोष्मा मानकीचे द्वारे सीवायद्व: पूर्व, श्री कृष्णा सीरायकास्ता, परिवार: आस्त्रा विनावक सीयपासकार, उत्तर: रोड, टीक्ना उच प्रसाद सीयपासकार,

दिनांक : ०९/ऑगस्ट/२०२३ ठिकाण: मुंबई

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड

३० जून, २०२३ राजा ल	पलल्या ।तम	हाकारता आ	लात आगण र	र्फात्रत । पता	पान-फापाव	
						(रुलाखांत
तपशील		अलिप्त			एकत्रित	
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
	\$0.08.7073	30.08.2022	38.03.2023	30.08.7073	30.08.7077	39.03.7073
	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	१,९२१.८९	१,६३८.११	७,०५८.६३	२,२३१.२५	१,८०७.१४	2,808.0
कालावधीसाठी निञ्चळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक वार्वीपूर्वी) कालावधीसाठी करपूर्व निञ्चळ	366.38	३२७.१७	१,६७२.९३	899.09	२७८.९३	१,८५१.४१
नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर) कालावधीसाठी करोत्तर निव्वळ	366.38	३२७.१७	१,६७२.९३	899.09	₹9.509	१,८५१.४६
नफा/(तोटा) (अपवादात्मक वार्वीनंतर) कालावधीसारी एकण सर्वसमावेशक	३०५.८४	२४६.८४	१,२८८.०९	३३८.१५	२१२.३०	१,४५४.७८

करतायधासाठा एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्प 'करोत्तर) धरून) समाग भांडवल दर्शनी मूल्य रू. ५/ – प्रत्येकी) ाखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगव ाति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रू. /-अवार्षिक) 89.9E4.00 20.088.3 (१) मृलभूत (६) (२) सीम्त्रिकृत (६) १,२३ १,२३ ६.६४ ६.६४

दिगा:
() चांति निकर्क ११ ऑगस्ट, २०२३ रोजी हातंत्र्या त्यांच्या समेव तंत्र्यागीस्त्रण समितीदुर्ते पूर्वित्ताणिक कण्यात आले. आणि संचातक मंडळहर्त मंतुर कण्यात आले.
(२) चांति सात्रिती म्हण्ये बोसी (सिंटरी) आर्थिताशेमका और दिस्तालोका रिकारणां स्थान स्थान १०० एका पितृतिका २३ अर्थात तटीक एकार्यसम्बद्धे सार केलेल अनंदारापिकित मति आणि एकति वार्तिन मिल्यरीयन तर्यालया सिक्तालया एक तरा आले. अनंदारापिका असील आणि एकति तित्तालया सिक्तालया एक तरा आले. अनंदारापिका असील आणि एकति तिताली निकर्षाचे सार्ग् विकार प्रकार मिल्यर स्थान स्थान

ठिकाणः मुंबई दिनांकः ११.०८.२०२३

एबीएम नॉलेजवेअर लिमिटेड सार्ठ

ई-गव्हर्नन्स समस्यांवरील उत्तरे देण्यांत अग्रणी

खरते करणसाठी पुढे जावंत.

<u>सिठकारीचे परिगिष्ट</u>
व्यावसारिक चुनिद राजातंत्र्य) क्र. ११२ पाटक,
रश्मकरता, जेसरहार क्रमेशिक्त क्षेत्रनेश्वर, स्थित
रश्मकरता, जेसरहार क्रमेशिक्त क्षेत्रनेश्वर, स्थित
राजात्वर मोहीसक, क्रमेशिक्त क्षेत्रनेश्वर, स्थित
राजात्वर मोहीसक, क्रमेशिक्त, प्रश्मकंद्र, श्वेत
र स्वतार्थ गावातील, रामकंद्र होत एक्सटेक्टन,
कोचवाडा, माताड परिमा, मुंबर्ट - ४०००६४
कोचवाडा, माताड परिमा, मुंबर्ट - ४०००६४
कोचवाडा, मातील मातील स्थात क्रमेशिक्त
कोम्परील मातील स्थातिल क्षेत्रस्थात्र

s: १३ ऑगस्ट, २०२३. सही/-ण: मुंगई सही/-ऑड. रिझपान सिरोफी ११४/२१५,२रा मजला, बुड़ो कमरियल परिस्प, वीरा देसाई रोड,अंथेरी एक्टि मुंगई - ४०००५३ इंग्ल आपडी: rizwansiddioxoo®****

Mid India Industries Limited

CIN: L17124MP1991PLC006324

Regd. Office: Textile Mill Area, Station Road, Mandsaur-458 001 (M.P.) Phone: 07422-234999

Corporate Office: 401. Princess Centre, 63, New Palsası, Indore-452 003 (M.P.)

E-mail: csmidindia@gmail.com, Website: www.midindiaindustries.com

Extract of Un-audited Financial Results for the Quarter ended on June 30, 2023

s.		Quarte	r Ended	Year Ended	
S. No.	Particulars	30.06.2023	30.06.2022	31.03.2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income From Operations (Net)	330.04	563.18	1469.27	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	12.08	37.86	104.03	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (After Exceptional and / or Extraordinary items)	1.20	37.86	57.81	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and / or Extraordinary items)	1.20	31.95	44.96	
5	Total Comprehensive income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	1.20	31.95	42.78	
6	Equity Share Capital	1630.00	1630.00	1630.00	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year)	-	-	-2038.37	
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic 2. Diluted	0.01 0.01	0.20 0.20	0.26 0.26	

Note: The above is an extract of the detailed format of the Unaudided Financial Results for the Quarter and United June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement). Regulations, 2015. The full format of the Unaudided Financial Results for the Quarter ander June 30, 2023 is available on the website of the Company www.midindiaindustries.com and Stock Exchange i.e. www.bseindia.com.

For Mid India Industries Limited

जाहीर सूचना

जाहार स्टब्स्या स्वेतिक क्ष्या स्वेत की, श्रीमती बंदन परशुराम पाटील, राहणार - टेंमीखोडाबे, बस स्टॉप, मांडे, तालुका पालघर, जिल्हा पालघर बांनी त्यांचे मालकी व कठकेवहिवाटीची गाव मींजे माकले, तालुका चालघर, किल्हा पालघर बंधील गटनंबर १७८८, हिस्सा नंबर ४, मधील भावन्त्र, तालुका पारतपर, जलला धारतपर, धार्याल प्रवार ८०, हिसमा कंपर, गार्याल प्रवीर तंत्र र, होत आर. ची.मी. ४.७६.८०, आकरणारी ७.६ १२ रीव न यर तंत्र र होत आर. ची.मी. ४.७६.८०, अकरणारी ७.६ १२ रीव न यर तंत्र र प्रवेश कर रात्र न ४.१ रीव न यर तंत्र र प्रवेश कर रात्र कर कर रात्य



मुंबई मेट्टो नॉर्ड रिजन ३ ग मजला, बडोदा हाउम, दोबाल शॉलिप सेंट मागे, एम. वही. तोह, जोगंच्यी (१), मुंबई ४०० १०२, भारत. ईमेल: neoven,ymm@bankohteroda.com. चेंब: www.bankoft स्थायर मिळकर्ताच्या विकीचस्त्रोता विकीचस्त्रोता विकी सुरस्ता

ई-लिलाव नी विक्री सूचना

वैंक ऑफ वडोटा, क्षेत्रिय कार्यालय, मुंबई मेट्रो नॉर्थ रिजन, मुंबई हे "जे आहे जेथे आहे, जे काही आहे तेथे आहे आणि कोणत्याही मदतीशिवाय तत्त्वाने ई-लिलाव करन जन्न केलेल्या वाहनां ई-लिलाव नि विकी करणार आहेत. वाहनांचा तपशील खालीलप्रमाणे: कर्जदार/हमीदार/गहाणदारचे नाव स्थावर मिळकतीचे संक्षिप्त वर्णन सह ज्ञात भार आणि पत्ता काही असल्वास टू व्हिलर कावासाकी निंवा ३०० चे जंगम क्र. एमएच ४८ सीडी २५२८ वर्ष २०२१, इंधन प्रकार- पेट्रोल, रंग: लाईम ग्रीन भार: गॅंकेला ज्ञात नाही इअर भरणा खाते ४९०२००१५१८१८६९ सर्पंभरी ऑक्शन प्रोसीड्स कलेक्शन वैंक ऑफ वडोदा, सफाळे शाखा आवएफएससी त्रीएआसी०एसएपीएचएए रु. ३.४२ लाख, ३१.०५.२०२३ रोजीस अधिक त्वावरील न लावलेले व्याज आणि इतर प्रभार १. रु. २.४३ लाख २. रु. ०.२४ लाख ३. रु. ०.०५ लाख पत्ताः नागवे, नः ठाणे ४०११०२ भारः स्थलना तान नातः अंध्यानात्ता भारतः दार्टा सिम्माग्र अन्तर एससल रिमा शिक्षर पदेर एसनीयी (प्रोप्तेन रोढ टीक्स सह स्थीन सीम्स आधा बेदेन लगा टाक्स प्रमाप्ता १८८४, वर्षा २०१८ सारः व्येवना तात्रा नाति अंध्यानात्ता भारतः तार्टा सिमाग्र अन्तर एससल र्यमग्र शिक्षर पदेर एसनीयी (प्रोप्तेन रोढ टीकर सह प्रशेपन सीम्य आधा वेदेक लगा टाक्स रु. ७६.६८ लाख, ३१.०८.२०२३ रोजीस अधिक त्वावरील न लावलेले व्याज आणि इतर प्रभार इअर भरणा खाते ४९०२००१५१८१८६९ सरफैसी ऑकशन प्रोसीइस कलेक्शन बैंक ऑफ वडोटा, सफाळे शाखा आवएफएससी बीएआरबी॰एसएपीएचएए प्रोप्रायटर सी. श्वेता विपुल क्षिरसागर पता. तळमजला, शॉप क्र. २, इंदिरा नगर, लाईट हाऊस रोड, घाटे बंदर, भाईदर (प) ठाणे ४०११०१ इअर भरणा खाते ४९०२००१५१८१८६९ सर्पपती ऑक्शन प्रोसीड्स कलेक्शन बैंक ऑफ वडोदा, सफाळे शाखा आवएफएससी बीएआरबी०एसएपीएबएए

ं प्रकार तथा: १२.०१.२०२३ रोबीस स. ११.०० ते तु. १८.०० ोच्या त्यसिन्त्याः अटी आणि शतीक्षतिम, तृत्या https://www.hankothaodu.hvs-uction.htm आणि व्यासीन्त्याः प्रतिकृत्य अधिकारी यांचा दृः इ. ०२२ ४९२३०९५६ मोब्यांन ९६००१२९७१/७४७७९५५९३ व स्वाः ११.०८.२०२३ मामः गुंबई ई-लिलावाची तारीख आणि ई-लिलावाची वेळ: सुरु वेळ ते समामी वेळ: १२.०९.२०२३ रोजीस स. ११.०० ते दु. १८.०० बोली सादरीकरणाची अंतिम तारिर ११.०९.२०२३, दु. १६.०० पर्यंत तपशिलवार अटी आणि शर्तीकरीता येथे स्कॅन करा



सही/– प्राधिकृत अधिकारी

Place: Indore Date: 12.08.2023

Sd/-rman & Managing Director Sanjay Singh, Chairman & Ma DIN: 01548011